



SUNIL INDUSTRIES LIMITED

(AN ISO 9001 & 14001 CERTIFIED COMPANY)

Corporate Office

315, Rewa Chambers
New Marine Lines, Mumbai - 400 020
Tel. : (022) 2201 7389 / 2208 7860
Fax : (022) 2208 4594
E-mail : info@sunilgroup.com
www.sunilgroup.com

CIN No.: L99999MH1976PLC019331

Date: February 16, 2024

To,

Department of Corporate Service (DCS-CRD),

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Sub.: Submission of Newspaper Clippings of Un-Audited Financial Results for Quarter and Nine months ended 31st December, 2023

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting newspaper clippings of Un-Audited Financial Results for Quarter and nine months ended 31st December, 2023 published in “News Hub” and “Pratahkal” Newspapers (English and Marathi editions) dated 16th February, 2024.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours Faithfully,

For SUNIL INDUSTRIES LIMITED

Mr. Sourabh Sahu

Company Secretary & Compliance Officer

ACS: 55322

Contact- 0251-2870749

Encl.: As above.

Five accused including MLA Ganpat Gaikwad were sent to judicial custody for 14 days

Kalyan, Pramod kumar:

In the Ulhasnagar firing case, five accused, including Bharatiya Janata Party MLA Ganpat Gaikwad, were presented in the Ulhasnagar court on Wednesday amid heavy security. The court has sent everyone to judicial custody for 14 days. Ganpat Gaikwad and other accused were arrested on



February 3 in connection with the firing on Shinde faction city chief Mahesh Gaikwad at Hillline police station in Ulhasnagar. At that time the

court had sent all these accused to police custody for 12 days. After the police custody of these accused ended today, the police presented all of them in the court amidst heavy police arrangements. The court has sent MLA Ganpat Gaikwad, his driver Ranjit Yadav, bodyguard Harshal Kene, Vicky Ganatra, Sandeep Saravankar to judicial custody for 14 days.

Presence of Urmila Kothare and Gayatri Datar at the Haldi Kunku ceremony

Uran: (Sunil Thakur):

Haldi Kunku ceremony organized she, kaap and J. M. Mhatre Charitable Organization was organized at VK High School Grounds in Panvel on Saturday 10 February 2024 at 5 PM. Cine actresses Urmila Kothare and Gayatri Datar were present at this Haldi Kunku ceremony. A large number of women had gathered at this time. Celebrating Haldi Kunku has significance in our Indian culture. It is a social program that fosters community engagement. On the occasion of Haldi Kunku we invite Suvasini. These fragrances appear as the form of Adisakti Sakhattan and when we apply turmeric to them, the form of Adishakti is awakened. So we indirectly worship the Goddess i.e. Adishakti. Along with turmeric-kunkuwa, Suvasini is also given a gift as a variety. J M Mhatre is seen preserving this culture on behalf of the charitable organization. Renowned film actresses Urmila Kothare and Gayatri Datar came to give their friends a little break from their daily hectic life and give scope to their talents, along with laughing and winning



huge prizes and really getting their identity created in this Haldi Kunku program of Ananda. On this occasion, while celebrating Haldi Kunku, actor Jaywant Bhalekar brought color to the ceremony by playing various games. Urmila Kothare and Gayatri Datar welcomed and appreciated the initiative, if women are coming together like this Haldi Kunku ceremony must happen and specially thanked J M Mhatre Charitable organization for organizing this event. On this occasion, by telling about the importance of Haldi Kunku ceremony, Mrs. Mamta Pritam Mhatre said. After that, Haldi Kunku was celebrated by giving haldi-kunku and vaan to the women present.

Thousands of women attended this time. The Haldi-Kunku ceremony was concluded with great enthusiasm and a playful atmosphere. Along with Shekap Mahila Aghadi, self-help groups of Panvel city, Uran and Khalapur areas and women working in various fields were present in this ceremony. Choukat: Through Shetkari Kamgar Paksha and JM Mhatre Charitable Organization we successfully organized Haldi-Kunku ceremony. Along with Panvel, women from rural areas also graced the event by attending the event. Thanks to all mothers and sisters for that. Pritam J. Mhatre (Chairman: J M Mhatre Charitable Society).

Rajasthan Press Club Mumbai honored on promotion



Mumbai: On the auspicious occasion of Vasant Panchami, the officials of Rajasthan Press Club, Mumbai reached Rajasthan Information Center and congratulated Ritu Sodhi, Public Relations Officer working at Rajasthan Information Centre, Mumbai, on her promotion to the post of Assistant Director. On February 12, the Commissioner, Information and Public Relations Department of the Rajasthan Government, Jaipur issued a promotion order for Ritu Sodhi to work in the Rajasthan Information Centre Mumbai. Where on her

promotion from Public Relations Officer to Assistant Director, Rajasthan Press Club's Executive President Kumar Mahadev Vyas, Founder Jagdish Purohit, Press Club Secretary Vyaskumar Rawal, Joint Secretary Harish Rajawat and Executive Member Jitendra Singh reached Soochana Bhawan on Vasant Panchami. They honored Ritu Sodhi with Maa Saraswati Saman greeted her with a shawl and congratulated her. On this occasion, CPRA Women's Club, Cuffe Parade members Shruti Poddar, Mamta Khanna and

Rakhi Gupta were also present. All of them are originally residents of Rajasthan and also actively participate in social work in Cuffe Parade, Colaba. It is noteworthy here that Ritu Sodhi has been working as Public Relations Officer in Rajasthan Information Center, Mumbai since December 2021.

PUBLIC NOTICE

This is to Certify that our clients Mr. Vinod Ramraj Yadav, Mr. Prashant Namdeo Shegokar & Mr. Sahab Lal Ramchandra Yadav are the owner of Two shops, both on Ground floor, each Adm. 460 Sq. Ft. (Built up area) AND One Flat adm. 460 sq. ft. (Built up area) on Ground Floor & Two Flats each adm. 505 sq. ft. (built up area) on 1st floor in the "Building A Type" constructed on land bearing Plot No. 6, S. No. 429P, 430P & 485P Sector-4, situated at Shree Nagar, Wagle Estate Thane (West), Village - Panchpakhadi, Tal. & Dist. - Thane - 400604.

On 18/06/1994 registered agreement through deed of Deceleration dated 04/04/1997 (TNN-1-1869-1997) Mr. Manjalagiri Venkataraman Bhat & Mr. Manjalagiri Sadashiv Bhat had sold above mentioned properties to Mr. Jayantilal Kavalchand Kamdar & Mrs. Jayshree Jayantilal Kamdar.

Mrs. Jaya (Jayashree) Jayantilal Kamdar died on 27/12/2013 leaving behind Mr. Jayantilal (Jayant) Kavalchand Kamdar (Husband), Mr. Chetan Jayantilal Dholakia, Mr. Deepak Jayantilal Dholakia & Mr. Sanjay Jayantilal Dholakia (Three sons) as her legal heirs.

By two Registered Agreement for Sale dated 13/11/2017 (TNN-5-13305-2017) AND dated 13/11/2017 (TNN-5-13306-2017), Mr. Jayant Kavalchand Kamdar, Mr. Chetan Jayantilal Dholakia, Mr. Deepak Jayantilal Dholakia & Mr. Sanjay Jayantilal Dholakia upon the full and final consideration had conveyed said One Flat adm. 460 sq. ft. built up area on ground floor and Two Flats each adm. 505 sq. ft. built up area on 1st floor AND Two Shops each Adm. 460 sq. ft. Built up area on Ground Floor in Building A-1 Type along with said land adm. -85.50 sq. mtrs., and every part thereof to Mr. Mukeshkumar A. Singh, Mr. Vinod Ramraj Yadav, Mr. Prashant Namdeo Shegokar & Mr. Sahab Lal Ramchandra Yadav (Common doc for shops and flats).

By a Registered Agreement for Sale dated 10/11/2023(TNN-1-8135-2023) AND 10/11/2023(TNN-1-8136-2023) said Mr. Mukeshkumar A. Singh had sold his undivided 25% rights, shares, title and interest in respect of said property to Mr. Vinod Ramraj Yadav, Prashant Namdeo Shegokar & Sahab Lal Ramchandra Yadav. If any person/institution/Bank has possession of and/of has any right, title interest in respect of the said property by way of sale/Gift, Lease, inheritance, heirship, exchange, mortgage (except PNB) lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with documents in support thereof, within 7days from the date of publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and/or objection.

Date- 15/02/2024
Place- Thane
Adv. Digambar G. Shinde
Add- 201, Prakash Villa, Kaushalya Hospital, Ganesh Wadi, Thane (w). 400601

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients i.e. (1) Vimala Omprakash Sharma (2) Sunil Omprakash Sharma (3) Pankaj Omprakash Sharma (4) Kalpana Saurabh Ojha D/O. Omprakash Sharma being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Omprakash Sharma for the Flat No. 604, 6th Floor, in Sai Drishti, B-2, Sai Complex, Mira Road (E), Dist: Thane-401107 (herein after known as the said flat).

FURTHER (1) Pankaj Omprakash Sharma (2) Omprakash Sharma (during her life time) were the owners of the said Flat, having been purchased Chandrakant Keshav Pawar., by way of Agreement for Sale dated 18/06/2007 and the same is being registered under document No. TNN10-5535-2007 dated 18/06/2007.

But the deceased Omprakash Sharma has expired on 16/03/2016, having death Registration No. D-2016: 27-90274-001549 dated 20/05/2016, leaving behind his Wife i.e. Vimala Omprakash Sharma and his Two Sons i.e. Sunil Omprakash Sharma and Pankaj Omprakash Sharma and his married daughter i.e. Kalpana Saurabh Ojha as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1) Vimala Omprakash Sharma (2) Sunil Omprakash Sharma (3) Pankaj Omprakash Sharma (4) Kalpana Saurabh Ojha D/O. Omprakash Sharma being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Omprakash Sharma of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane.
Date: 16/02/2024
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my client i.e. Gurdeep Singh Gulati being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Harinder Kaur Gulati for the Flat No. 1601, 16th Floor, 2B Wing, Estella Chs. Ltd., North Garden City, JP Infra, Vinay Nagar, Mira Road (E), Dist: Thane-401107 (herein after known as the said flat).

FURTHER (1) Gurdeep Singh Gulati (2) Harinder Kaur Gulati (during her life time) were the owners of the said Flat, having been purchased from JP Infra Realty Private Limited (Formerly known as Skylark Realtors Private Limited) (Promoter) & M/S. J P Infra Mumbai Private Limited (Co-Promoter-1) & Mrs. Sharda Jain (Promoter-2), therein referred to as "the Builder", by way of Agreement dated 28/12/2020 and the same was registered Thane under serial No. TNN7-11860-2020 dated 28/12/2020.

But the deceased Harinder Kaur Gulati has expired on 21/03/2023, having death Registration No. D-2023: 27-90270-001583 dated 24/03/2023 leaving behind her only Husband i.e. Gurdeep Singh Gulati as her only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which she was governed at the time of her death.

THEREFORE, ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of Gurdeep Singh Gulati being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Harinder Kaur Gulati of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 7 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Sd/-
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.
Place: Mira Road (E), Thane.
Date: 16/02/2024

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my client i.e. Gita Devi W/O. Dhurendra Prasad being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Dhurendra Prasad S/O. Ekbal Prasad for the Flat No. 603, 6th Floor, in the Building Shree Sudarshan, Shree Avenue Complex, Hatkesh, Off. Mira Bhayander Road, Mira Road (E), Dist: Thane-401107 (herein after known as the said flat).

FURTHER (1) Manish Kumar S/O. Shambhu Prasad (2) Dhurendra Prasad S/O. Ekbal Prasad (during his life time) were the owners of the said Flat, having been purchased Bharatraj Dattatray Barve, by way of Agreement dated 10/04/2008 and the same was registered Thane under serial No. TNN10-3952-2008 dated 11/04/2008.

But the deceased Dhurendra Prasad S/O. Ekbal Prasad alias Dhurendra Prasad (as per death certificate) has expired on 07/11/2023, having death Registration No. D-2023: 9-91810-001509 dated 14/11/2023 leaving behind his only Wife i.e. Gita Devi as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of his death.

THEREFORE, ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of Gita Devi W/O. Dhurendra Prasad being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of Dhurendra Prasad S/O. Ekbal Prasad alias Dhurendra Prasad (as per death certificate) of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 7 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Sd/-
Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.
Place: Mira Road (E), Thane.
Date: 16/02/2024

SUNIL INDUSTRIES LIMITED
CIN No: L99999MH1076P019331
Regd Office: D-8, M.J.D.C., Phase II, Mangpada Road, Dombivli (E) - 421 203 Dist. Maharashtra
Tel No. 022-22017385 | Web site: www.sunilgroup.com | Email ID: info@sunilgroup.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31-12-2023
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended 31.03.2023
		31-12-2023	31-12-2022	31-12-2021	
		Un-Audited	Un-Audited	Audited	
1	Total Income from Operations	4847.80	16647.40	22777.29	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	108.74	369.67	494.37	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	108.74	369.67	494.37	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	64.17	223.54	343.98	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	64.17	223.54	338.29	
6	Equity Share Capital	419.84	419.84	419.84	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	4110.31	4110.31	3886.77	
8	Earnings Per Share (EPS) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations) -				
	(a) Basic	1.52	5.32	8.05	
	(b) Diluted	1.52	5.32	8.05	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Sunil Industries Ltd Sd/-
Mr. Vinod Lath Director
Date: 14/02/2024
Place: Dombivli
DIN : 00064774

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED
Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA, Telephone: 02524-229205
CIN: L99999MH1995P0C089759 Website: shareinvestor@centennialindia.com & BSE Ltd. website: www.bseindia.com

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months ended		Year ended 31/3/2023
		31/12/2023	30/9/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1244.71	1311.96	1315.37	3923.17	3973.75	5278.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	40.95	32.37	36.34	112.29	116.70	146.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	40.95	32.37	36.34	112.29	116.70	146.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	30.64	23.63	27.86	84.03	87.33	100.20
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	30.64	23.63	27.86	84.03	87.33	88.59
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	-	2565.97
8	Earnings Per Share (EPS) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	0.84	0.65	0.76	2.30	2.39	2.43
	(b) Diluted	0.84	0.65	0.76	2.30	2.39	2.43

Note: 1. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on February 14, 2024.
2. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centennialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Sd/-
Vijay MAJREKAR Managing Director - DIN : 00804808
Place : Mumbai, Maharashtra
Date : February 14, 2024

PUBLIC NOTICE

This is to inform to the General public that my client Shri. Subhash Rangrao Patil has lost /misplaced the Original of the Registered Sale Deed dated 21/01/2013 executed by and between M/s Sairam Enterprises as the Vendors and Mr. Sujit Dattu Itadkar as the Purchasers, the said vendors had decided to sell the Flat No. 102, at the First Floor, of the Building known as "SAIRAM APRTMENT CHS LTD" (PREVIOUSLY KNOWN AS SAIRAM APARTMENT) admeasuring area 275 sq. ft (built up/carpert) being and bearing Survey No. 136/3, at the House No 1105/102, Village-PURNA (Kalher), Bhiwandi within the limits of Gram Panchayat Purna Registration District of Thane and sub-Registrar Bhiwandi which is dully registered at the registration no BVD-3/579/2013.

My client has lodged the Complaint with Bhoiwada Police Station dated 10/02/2024.

In case, if the above said Registered Agreement is traced by somebody, the same shall not be misused by them for any purpose and also they are hereby called upon to return the same to below mentioned Advocate within 8 days of publishing of this notice.

Date : 15/02/2024
Add : B9-402, Gagangiri Enclave Khadakpada Kalyan (West) Thane 421301
Sd/-
Kavita S. Shah
(Advocate High Court)

PUBLIC NOTICE

By this public notice it is informed that Late Shri. Shankar Shanilal Jagaria was the owner of the Flat no 1115, 15 th floor, Bldg no R2 Rajmudra chsl, ramchandra nagar 3, vaitiwadi, kamgar hospital road, thane west 400604 vide allotment letter dated 15/08/2018 issued by the SRA.

Further the said shankar Shanilal Jagaria, died intestate on dated 02/08/2022, leaving behind them Rajeshree shankar jagaria (WIFE) and Siddharth shankar jagaria as his only legal heirs and representatives. Further the Heirs have not obtained Heir ship Certificate and hence this declaration

Therefore any person/s having any right, title, interest or claim in the said property of any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, beneficial interest, possession, easement, tenancy, sub-tenancy, licence, hypothecation, maintenance, inheritance, power of attorney, order, decree, award attachment or otherwise are called upon through the said Paper Publication by the below mentioned Advocate within 7 days of publishing of this notice, any claim after such period will not be considered

Date : 15/02/2024
Add : B9-402, Gagangiri Enclave Khadakpada Kalyan (West) Thane 421301
Sd/-
Kavita S. Shah
(Advocate High Court)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Mr. Zuzar Yusuf Haveliwala & Mrs. Farida Zuzar Haveliwala are the owner of Flat No. 503, on 5th Floor, in C-Wing, in "Ashley Garden CHS Ltd", constructed on land bearing Old Survey No. 444, New Survey No. 128 Hissa No. 2 (Part) at Village Navghar, Bhayandar, Tal. & Dist. Thane (hereinafter referred to as the said flat). said Mr. Zuzar Yusuf Haveliwala & Mrs. Farida Zuzar Haveliwala purchased the said flat from M/s. Space Associates vide registered Agreement for sale dated 14.04.2009 registered under document no. TNN-4/02962/2009 on 20.04.2009. Mr. Zuzar Yusuf Haveliwala expired on 25/12/2015, leaving behind him 1) Smt. Farida Zuzar Haveliwala (Wife), 2) Mr. Abbas Zuzar Haveliwala (Son), 3) Fatema Z. Haveliwala (Daughter) as the only legal heirs. Thereafter, 1) Smt. Farida Zuzar Haveliwala, 2) Mr. Abbas Zuzar Haveliwala, 3) Fatema Z. Haveliwala became owners of the said flat and shares along with the right to use enjoy, occupy and possess the said flat.

My client Mr. Sudhir Rannaval Yadav & Mr. Sunil Rannaval Yadav intend to purchase the said flat from Smt. Farida Zuzar Haveliwala, Mr. Abbas Zuzar Haveliwala & Fatema Z. Haveliwala.

Any person having any claim, charge, rights, interest, in respect of the said property by way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, release, court order/deed, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 10 days from the date of publication of this notice failing of which, the claims of such person/s if any, will be deemed to have been waived and / or abandoned for all intents and purposes and not binding on the owner.

Date : 15th day February 2024.
Sd/-
Add: G-56, Eternity Commercial Premises, Teen Hath Naka, L. B. S. Marg, Thane (W) 400604
Deepali N. Wavekar
(Advocate)

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी विद्युत विभाग

प्रथम ई-निविदा सूचना क्रमांक २२ सन २०२३-२४

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हददीतील वॉर्ड क्रमांक १३ (ड) येथील वाळकूनगर, सोनादेवी चाळ, रामुनगर स्वामी विवेकानंद अपार्टमेंट मातोश्री बिल्डींग परिसर, सोनादेवी रिसिडेन्सी, सोनादेवी हार्डटस, हनुमान सोसायटी, सिध्दीविनायक रिसिडेन्सी, लाभ रानवळेचे, उदमादिशा पॅराडइस, ओम सी होम अपार्टमेंट, रॉयल गार्डन, सिध्दीविनायक प्लाझा, हरिहरेश्वर अपार्टमेंट, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, विठठल मंदिर परिसर, अग्निमाता मंदिर परिसर, सोनदेव मंदिर परिसर येथे पथदिवे बसविणेकामी निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दिनांक १६/०२/२०२४ ते २२/०२/२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर (mahatenders.gov.in) दिनांक २२/०२/२०२४ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविणेत येत आहेत.

सही/-
(सुरेश भट्ट)
प्र. शहर अभियंता
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) : उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील कमी विकसित भागांमधील उद्योगांना याचा फायदा होईल. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. यानुसार श्रध्र सेक्टर (प्राधान्य क्षेत्र) व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीस वर असलेल्या आणि उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सेमी कंडक्टर, मोबाईल डिस्प्ले, हायड्रोजन पम्पएल सेल, लॅपटॉप, संगणक, सर्वर, लिथियम बॅटरी, सोलर पॅनल, ओपिडी व रासायनिक उद्योग आदी उद्योगांना याचा लाभ मिळेल.

जाहीर नोटिस

सर्वना कळविण्यात येते की, माझे अविवाहा श्री केदार भास्कर धोंड, सद्दनीका क्रमांक डी-४०७, चौथा मजला, दादाजी कोर्मा हाडसिंग सोसाइटी लि भाई द्या नगर डी. नवख रोड, भास्कर (पूर्व) ठाणे-४०१०५, क्षेत्रात २५५ चौ फीट (बिड-अग) खारी गाईव वे मालक/अंतर असि आणि सदर मिळकतीचे प्रथम करसलामा दिनांक ३०/१२/२०२३ आणि दुसरे करसलामा दिनांक ०१/०६/२०२३ हसले/ गहाळ झाले. सदरचे प्रथम करसलामा, मेसर्स साई गोपाल विल्हेव व श्री ज्ञानम के. गावडे आणि दुसरे करसलामा श्री ज्ञानम के. गावडे व मेसर्स राठोर ह्युब्लिनिंगस व्हेर डेव्हपन हेते आणि हा करसलामाचे मूकतित हसले/गहाळ झाले तरी सदर मिळकती/सद्दनीका/करसलामा मध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारे हक्क, हसलेक हिसकेबंद असल्यास ही नोटिस प्रसिद्ध झाल्यासून १४ दिवसांच्या आत आमच्या बी-३७, शांती वॉशिंग सेंटर मीरा रोड (उ) लि. ठाणे-४०१००५ मोबा ९०२२१११२५२ हा फ़नावर लेखी पुरासासहीत कळवावे. अन्यथा कोणाचीही हसलेक नाही असे समजून आणि माझे व्हाटसेट द्वारे फ़ुडील व्वायर/ कार्याही पूर्ण केले जातील.

सही/-
एडवोकेट सुधीर एस.पांडे
तारिख: १६-०२-२०२४
मुंबई हाई कोर्ट

सार्वजनिक सूचना

याद्वारे समस्त जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील नाव १) श्रीमती पूर्वा प्रदीप कावळे या चेंबूर चिकोडीक-गाव, कुर्ला - तालुका सखे क्र. ६४ ते ७१ अनुरूप सीटीएस क्र. ८९८५८, ८५८५८, ६४ ते ७१ धारक जमिनीवर स्थित, सुधागर नगर, चेंबूर, मुंबई ४०००७१ येथील "ऑस्ट्रो अपार्टमेंट" म्हणून ज्ञात इमारतीच्या विंग 'ए' मधील ५ च्या मजल्यावरील मोजमागात ७३२ रे. फूट रूफ टॉप चर्चद क्षेत्रफळाच्या फर्स्ट ३.५०४ च्या मालक आहेत. सदर मालमना श्री. प्रदीप कावळे आणि श्रीमती पूर्वा प्रदीप कावळे यांच्या नावावर होती आणि सदर फ्लॅट मेसर्स कारारा हाऊसींग यांच्याकडून, अनुक्रमेण के.आरएल-२-१११६७/२०२० दिनांकित १०/१२/२०२० अन्वये सम रजिस्ट्रार कुर्ला नदी कार्यालयामध्ये नोंदीपकृत करण्यात आला होता. श्री. प्रदीप कावळे यांचे (१) श्रीमती पूर्वा प्रदीप कावळे (पत्नी) यांना कायदेशीर वारस म्हणून मागे देवून २३/०४/२०२१ रोजी निधन झाले. कोणाला दनादेश सापडल्यास किंवा कोणत्याही व्यक्तीला उपरोक्त संदर्भाच्या मालमना किंवा तींच्या कोणत्याही भागावर किती, अडलाबदल, तागण, प्रभार, उपहार, परिश्रम, वारसाहक्क, ताबा, पट्टा, भाडेकरू, घेत-भाडेकरू, धारणाधिकार, अनुजुती, नाराग गहाण, टावबल्लेह हातांतरण किंवा कोणत्याही न्यासाच्या अंतर्गत लाभार्थी हिन, कोणाही बक्षिसधर, इच्छाधर, तराणाच्या मागित कोणाताही देवा असल्यास किंवा उपरोक्त सदर मालमना संदर्भात कोणाच्याही प्रकारचा दावा असल्यास, कृपया सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसात लेखी हसकेत दाखल करावी. लेखी हसकेत दाखल करण्यासाठी पत्ता खालील अनुसर.

(अॅड. आदित्य एच. गाडे)
कोर्ट, मुंबई
ए. जी. असोसीएट्स,
४०१, गजानन कर्मशिलाल कॉम्प्लेक्स, लोबल बिजनेस सेंटरच्या वर, डिडको बस स्टॅण्ड जवळ, ठाणे परिसर - ४०००६९

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given on behalf of my client LOK EVEREST CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED for inviting a claim objection in respect of Flat No.705, Building No.C-1, Lok Everest CHS Ltd, Jata Shankar Dosa Road, Mulund West, Mumbai-400080, about 790.11 sq. Ft. carpet area, (hereinafter called as "THE SAID FLAT").
I SHRI DHARAMSHI VIRJI CHANDE, 21 SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE & 3) MR. KAUSHIK DHARAMSHI CHANDE purchased the said flat by way of a registered Agreement for Sale dated 07/09/2004. Now SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE died intestate on 25/04/2015 leaving her husband SHRI DHARAMSHI VIRJI CHANDE and two married daughters MRS. MONIKA DEVANSH RUPAREL NEE MONIKA DHARAMSHI CHANDE and MRS. BHAKTI SAMIR THACKER NEE BHAKTI DHARAMSHI CHANDE and a son MR. KAUSHIK DHARAMSHI CHANDE. The legal heirs and representatives of SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE executed a RELEASE DEED dated 24/11/2023 bearing registered document no. KR/4-26/2023 dated 24/11/2023. The legal heirs in favour of MR. KAUSHIK DHARAMSHI CHANDE and thereby they discharged/ released/ transferred their right, title, and interest which they inherently received in succession from late SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE in respect of the said flat. MR. KAUSHIK DHARAMSHI CHANDE has applied to the society for the transfer of the said Flat in respect of shares of Late SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE in his name as per the Release Deed dated 24/11/2023.
Any persons having any claim/objection against or in respect of the said Flat or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever, are hereby required to make/claim/object in writing to the undersigned at- 201/B, Shree Hari Enclave CHS Ltd, Nahur Village, Mulund West, Mumbai-400087 And Also At Lok Everest Co-operative Housing Society Limited, Lok Everest Complex, Jata Shankar Dosa Road, Near Mulund Flyover, Mulund (West), Mumbai-400080 within 14 days from the date of publication hereof along with proof for the said claim. If no claim/ objection is received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased viz LATE SMT. HEMLATA DHARAMSHI CHANDE, in the capital / property of the society in such manner as is provided under bye-laws of the society, as per the released deed dated 24/11/2023 in the name of MR. KAUSHIK DHARAMSHI CHANDE without reference or regard to any such purported claim or interest in the said Flat which shall be deemed to have been waived for all intents and purposes and no binding upon my client and prospective purchasers.
Date:- 16/02/2024 Place:- Mumbai Sd/- SATYAM R. DUBEY Advocate High Court

अंतर बायोफार्मा एलएलसीकरिता सही/-
१. आम ललित जाधव (हटा भगीरथ)
२. रुची निमिशा सिसुया (हटा भगीरथ)

दि. १६.०२.२०२४
ठिकाण : मुंबई



पनवेल महानगरपालिका जाहीर नोटिस सूचना

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ च्या महाराष्ट्र अधिनियमानुसार केलेल्या सुधारणा विचारात घेऊन उक्त अधिनियम करम ८ (३) अन्वये या नोटीसीद्वारे असे जाहीर करण्यात येते की

अ. क्र.	अर्जदाराचे नाव व पत्ता	झाडांचा प्रकार व संख्या	झाडे तोडण्याचे कारण
१	श्री. संजय कटेकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प), बांधकाम विभाग, पनवेल महानगरपालिका	१४ नन ट्री व ०७ जंगली अशी एकुण २१ झाडे तोडणो.	पनवेल महानगरपालिका हद्दीतील अंतिम भूखंड क्र. ४५८ कल्पतरू कॉम्प्लेक्स ते अंतिम भूखंड क्र. ४११ ते ४८८ ते २३४ उरग नाक्या पर्यंत रस्ता काँक्रीटकरण करण्याचे काम करणेस २१ झाडे अडथळा निर्माण करीत आहेत.
२	M/s. Mahanagar Gas Limited through Mr. Santosh Samant, Plot No.X-5/1, MIDC, Mhape TTC Industrial Area, Post-Koparkhairane, Navi Mumbai	०१ उंबर, ०१ पिंपळ, ०१ ताड, ०१ सुकलेले मृत, ०२ सतपर्णी अशी एकुण ०६ झाडे तोडणो.	पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्रमांक २५, सेक्टर १६, नवीन पनवेल (पु) येथील ०६ झाडे अडथळा निर्माण करीत आहेत.

सदर प्रस्तावास वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा वृक्ष प्राधिकरणाचा इरादा आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती अगर सूचना असल्यास ही सूचना प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागांमध्ये सादर कराव्यात. विहित मुदतीत सादर न झालेल्या हरकती अगर सूचनेचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

सही /-
उपायुक्त
पनवेल महानगरपालिका
जा.क्र. पमपा/ उद्यान / २१२४/प्र.क्र.१५१/८७/२०२४
दिनांक :- १४/०२/२०२४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client MR. ANKUR PRAFUL MEHTA, residing at Flat No. B/25, "PRABHU NIWAS", 51st TPS Road, Opp. Veer Sawarkar Garden, Borivali (West), Mumbai 400082.
That Mr. Prafulchandra Abhechand Mehta (also known as Mr. Praful Abhechand Mehta) and Smt. Indumati Praful Mehta are joint owners of commercial Unit (i.e. 50% each) on ownership basis i.e. Unit No. 328, Third Floor, Building No. A, DIAMOND INDUSTRIAL ESTATE PREMISES Co-op. Soc. Ltd., Kетки Pada Road, Off. W. E. Highway, Dahisar (East), Mumbai 400068, (hereinafter called and referred to as "the said Unit").
WHEREAS Mr. Praful Abhechand Mehta alias Mr. Prafulchandra Abhechand Mehta (Husband/Father) expired on 11th day of November, 2014 at Mumbai and he left the only surviving legal heirs are (i) Smt. Indumati Praful Mehta Wife / Widow, (ii) Mrs. Binita Hiren Doshi Married Daughter, (iii) Mrs. Kinjal Viral Mehta Married Daughter and (iv) Mr. Ankur Praful Mehta Son.
Whereas above mentioned first 3 deponents hereto mentioned first 3 deponents related to deceased in favour of my client as per Registered Release Deed and upon the terms and conditions deceased entire 50% rights of the said Unit transferred in the name of my client.
Whereas my client and Smt. Indumati Praful Mehta became 100% owners of the said Unit (i.e. 50% each) and also they intends to sale the said Unit premises to the Ramesh Manohar Nirgun & Nayana Ramesh Nirgun.
Any person having any rights, title, claim, or interest in the said Unit by way of sale, inheritance, possession, succession, mortgage, lien, lease, gift or otherwise howsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned and no claims shall be entertained thereafter, there is no claim of anyone in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived.
Sd/- UDAY V. SINGH Advocate, High Court
Office : 2/E/3, Ashirwad Apartment, Dhanjivadi, Rani Sati Marg, Malad East Mumbai-400097,
Mobile Number: 9869076919
Place: Mumbai Date: 16/02/2024

SUNIL INDUSTRIES LIMITED
CIN No. L99999MH1994PLC019331
Regd Office: D-8, M.I.D.C., Phase II, Mangad Road, Dombivli (E)-421 203 Dist. Thane, Maharashtra
Tel No. 022-22017389 | Web site: www.sunlgroup.com | Email ID: info@sunlgroup.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31-12-2023
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine Month ended		
		31-12-2023	31-12-2023	31-03-2023	31-12-2023	31-03-2023	31-03-2023
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	4847.80	16647.40	22777.29			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	108.74	369.67	494.37			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	108.74	369.67	494.37			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	64.17	223.54	343.98			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	64.17	223.54	338.29			
6	Equity Share Capital	419.84	419.84	419.84			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	4110.31	4110.31	3886.77			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	(a) Basic	1.52	5.32	8.05			
	(b) Diluted	1.52	5.32	8.05			

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Sunil Industries Ltd
Sd/-
Mr. Vinod Lath
Director
DIN : 00064774

राजस्थान गॅसेस लिमिटेड

मॅनेजिंग कार्यालय : बी-१०३, राज ओडिअरिन, १६ वा स्ट्रीट, ३३ वा रोडजवळ, टिपोस ३ वाटे परिसर, मुंबई ४०० ०७०.
सीआयएन : L24111MH1993PLC272204 वेबसाइट : www.rajasthangasesltd.com
फोन : info@rajasthangasesltd.com ड्र. क्र. : ०२२-२६२५१२०८

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही/वर्ष अखेर कारित्याच्या स्थायी अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(र. साखण) ईपीएस वाढळा

अ. क्र.	विवरण	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	तीस महिने अखेर ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)
१.	कार्यक्षमता उच्च	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५
५.	वृद्ध	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५
६.	संपत्ती	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५
७.	राखीव	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु. १०/- प्रत्येकी) (वर्षांत)	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५	०.५५

वृद्ध्या :
१. सेबी (सूची अविधान व विमोचन आचरणात) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ च्या अटी अनुसार दि. १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी आरोगित समवेत संचालक मंडळाच्या संमेलने मंजूर वित्तीय निष्कर्षांचे लेखासमीतीद्वारे पुनर्विनिर्माण करण्यात आले आहे व मंजूर केले आहे.
२. लेखा अखल १७ मध्ये सेमेटेट विरोधीत लुप्त येले.
३. तिमाही दरम्यान विन्युक्त नसलेल्या व तिमाहीच्या सुकरातीना प्रसक्तित गुंतवणूकरावर प्रभार नाही आहे.
४. संबंधित आम्कडेवारी रिगुट्ट/ पुन-व्यवस्थानित करण्यात वेत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार राजस्थान गॅसेस लिमिटेड वित्त सही /- (निष्पीलेख सहडहनकार) संचालक / अनुपलवन अधिकारी वीआयएन : ०६९४०६६४

ठिकाण : मुंबई
दिनांक : ३१.०२.२०२४



Sri Adhikari Brothers Television Network Limited

CIN : L32200MH1994PLC083853
R.O.: 6th FR, Oberoi Chambers, 6th Floor, Oberoi Complex, Next to Laxmi Industries Estate Oshiwara- New Link, Andheri West, Maharashtra, India, 400053

Tel No.: 022-40230000; Fax: 022-26395459; Email ID: investorservices@adhikaribrothers.com; Website: www.adhikaribrothers.com

Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and nine month ended December 31, 2023 (Rs. In Lakhs, Except EPS)

Sr. No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED					
		For Quarter Ended		For Nine Month Ended		For Year Ended	For Quarter Ended		For Nine Month Ended		For Year Ended	
		31-Dec-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)	31-Dec-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)	
1	Total income from operations	-	-	-	-	0.03	0.03	31.50	-	-	31.50	0.03
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(529.86)	(540.57)	(527.94)	(1,599.24)	(1,583.88)	(2,126.64)	(521.92)	(540.56)	(527.94)	(1,591.30)	(1,583.87)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(529.86)	(540.57)	(527.94)	(1,599.24)	(1,583.88)	(2,126.64)	(521.92)	(540.56)	(527.94)	(1,591.30)	(1,583.87)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(529.86)	(540.57)	(527.94)	(1,599.24)	(1,583.88)	(2,126.64)	(521.92)	(540.56)	(527.94)	(1,591.30)	(1,583.87)
5	Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(529.86)	(540.57)	(527.94)	(1,599.24)	(1,583.88)	(2,126.64)	(521.92)	(540.56)	(527.94)	(1,591.30)	(1,583.87)
6	Equity Share Capital	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	(1.52)	(1.55)	(1.51)	(4.58)	(4.53)	(6.09)	(1.49)	(1.55)	(1.51)	(4.55)	(4.53)
	Diluted	(1.52)	(1.55)	(1.51)	(4.58)	(4.53)	(6.09)	(1.49)	(1.55)	(1.51)	(4.55)	(4.53)

1. The above Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Wednesday, February 14, 2024. The Statutory Auditors have carried out a limited review of these Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 2023 and the same are made available on the website of the company www.adhikaribrothers.com and the website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.
2. The Unaudited Financial Results for the quarter ended and Nine Month Ended December, 2023, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

By Order of the Board of Directors
For Sri Adhikari Brothers Television Network Limited

Sd/-
Markand Adhikari
Managing Director
DIN: 00032016

क्रेडेन्ट ग्लोबल फायनांस लिमिटेड

(पूर्वीची ओरकल क्रेडिट लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.६०९-ए, ६वा मजला, सी-निग, वन बीकेसी, जी-ब्लॉक, बँक ऑफ बडोदा समोर, वाठे कुर्ला संकुल, वाठे पूर्व, मुंबई - ४०००५९, महाराष्ट्र, भारत

ई-मेल: compliance@credentglobal.com, सीआयएन: एल५५११एमएमएच१९९१पीएलसी०४५३१

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(र. साखण) ईपीएस वाढळा

अ. क्र.	विवरण	एकमेव				एकत्रित			
		चासू संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने ३१.१२.२०२२ (अलेखापरिहित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ (अलेखापरिहित)	चासू संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने ३१.१२.२०२२ (अलेखापरिहित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२०२३ (अलेखापरिहित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ (अलेखापरिहित)
१.	कार्यक्षमता उच्च (निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादालक आणि/किंवा वित्तीय साधारण नाबाजू)	२६४.४८	९६.९४	४४४.६०	१७६.६४	३२३.७९	१७६.७९	७९९.१६	१९५७.२०
२.	कार्यावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादालक आणि/किंवा वित्तीय साधारण नाबाजू)	१९२.४६	७३.९५	२९७.५४	१८६.६४	(२०.०९)	१०५.७२	(७३.६०)	१००८.७२
३.	करपूर्व कार्यावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादालक आणि/किंवा वित्तीय साधारण नाबाजू)	१९२.४६	७३.९५	२९७.५४	१८६.६४	(२०.०९)	१०५.७२	(७३.६०)	१००८.७२
४.	करानंतर कार्यावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादालक आणि/किंवा वित्तीय साधारण नाबाजू)	१२५.६७	५४.९४	३८६.३४	३३२.०३	(३४.१७)	७४.		